HINDUSTAN APPLIANCES LIMITED

Reg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. **Email Id:** info.roc7412@gmail.com **Tel. No.** 022 -30036565 | **Website:** www.hindustan-appliances.in

CIN: L18101MH1984PLC034857 Date: September 06, 2023

To,

Corporate Relationship Department, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Stock Code - BSE Code No. 531918

Sub: Newspaper Advertisement regarding Notice of 39th Annual General Meeting, Remote E-Voting &Book Closure.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs in this regard, please find enclosed newspaper advertisement published on September 06, 2023 viz. The Free Press Journal in English language and Navshakti in Marathi language inter -alia, informing about the:

- 1. 39th Annual General Meeting of the Company to be held on 27th September, 2023 at 02.00 p.m. IST at the 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013.
- 2. Completion of dispatch of the Notice of 39th AGM and the Annual Report for FY 2022-2023 through Email on September 05, 2023.
- 3. Book Closure, Remote e-voting and voting facility at the 39th AGM provided to the Members.
- 4. Manner of registration/updation of E-mail IDs.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,
Yours Faithfully,
For HINDUSTAN APPLIANCE

For HINDUSTAN APPLIANCES LIMITED

KALPESH RAMESHCHANDRA SHAH MANAGING DIRECTOR DIN: 00294115

Encl: as above

LOVABLE LINGERIE LIMITED CIN: L17110MH1987PLC044835 Regd.Off: A-46, Street No.2, MIDC, Andheri (E),

Mumbai - 400 093,Maharashtra.Maharashtra.

Ph. No. +91-022-28383581 Fax No. +022-9128383582.

E-mail: corporate@lovableindia.in Website: www.lovableindia NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of LOVABLE LINGERIE LIMITED ("the Company") will be held on Wednesday, September 27, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company is being held through VC. (OAVM) to trapsact the hybriges as listed in the Notice of 36th AGM. The Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company is being held through VC / OAVM to transact the business as listed in the Notice of 36" AGM. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 23" September 2023 to Wednesday, 27" September 2023 (both days inclusive) for the purpose of AGM to be held on September 27, 2023 Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013 ("the Act"). In compliance with the relevant circulars, the aforesaid Notice along with Explanatory Statement and Annual Report of the Company for the financial year

ended March 31, 2023 have been sent on 04th September, 2023 in electronic mode to the member of the Company whose email IDs are registered with the Company/Depository participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website www.lovableindia.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Link Intime India Private Limited (LIIPL) at https://instavote.linkintime.co.in.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with

Rule 20 of the Companies (Management and Administration) amendment Rules 2011 as amended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR"), the Company is pleased to provide all its members (holding Shares in physical or electronic form), the facility to exercise their vote by Remote E-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) services to be provided by Link Intime India Private Limited. M/s. D. M. Zaveri & Co., Practicing Company Secretaries has been appointed as the scrutinizer to scrutinize the remote e-voting procedure in a fair and transparent manner. The details pursuant to the provisions of the Companies Act 2013 & rules made

there under are as follows:

1. All the businesses as set out in the Notice of the AGM may be transacte through voting by electronic means;

The cut-off date is Wednesday, 20th September 2023;
Date and time of commencement of Remote e-Voting from Saturday, 23th September 2023 at 9.00 a.m. (IST).

4. Date and time of end of Remote e-Voting is Tuesday, 26" September, 2023 at 5.00 p.m. (IST). Remote E-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on 26" September 2023. During this period, members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting module shall be disabled by LIIPL. Any person who acquires shares and becomes member of the Company after dispatch of the Notice may go through the Remote E-voting instructions as mentioned in the Notice of AGM or sending request to instance.co.in. However, if a person is already registered with LIIPL for remote e-voting, then the existing user ID and assessment may be used for casting the vote.

a person is already registered with LIIPL for remote e-voting, then the existing user ID and password may be used for casting the vote.

Members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/ OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM. Detailed instruction for remote e-voting, joining the AGM and e-voting during the AGM is provide in the 36th Notice of AGM.

Voting right of the members shall be in proportion to the equity shares held by September 2023 ("Cut-Off Date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cutoff date shall only be ACM. remote e-voting and e-voting facility during the AGM.

SEBI has mandated the submission of PAN, KYC details and nomination by holders of Physical by October 01, 2023 In case of any grievances connected with regards to remote e-voting you may

refer the Frequently Asked Questions (FAQ's) for shareholders and e-voting user manual available at the download section of https://instavote.linkintime.co.in or call on Tel: 022-49186000 or send a request at instameet@linkintime.co.in. Registration of email ID and Bank Account details:

To Register e-mail address for all future correspondence and update the Bant Account details, members are requested to please follow the below Process

Members **Holding Share** in Physical

Send a request to M/s. Link Intime India Private Limited a

rnt.helpdesk@linkintime.co.in: To register e-mail address: Please provide Folio No., Name o shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN and AADHAR (self-attested scanned copy of both PAN card and Aadhaar card)

Alternatively, members holding shares in Physical can also update/upload the said information/documents on https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html or https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Reg/Email https://web.linkintime.co.in/kyc-downloads.html

Please contact your DP and follow the process advised by

Members **Holding Shar** in Demat

your DF

The notice of the AGM shall contain the instructions regarding the manner in which the Members can cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM

For Lovable Lingerie Limited

Vineesh Vijayan Thazhumpal Date: 5th September, 2023 Company Secretary & Compliance Officer

STARTECK FINANCE LIMITED Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road.

Vile Parle (East), Mumbai-400057 Tel: +91 22 4287 7800 Fax: +91 22 4287 7890 Email: cosec@starteckfinance.com Website: www.starteckfinance.com CIN: L51900MH1985PLC037039

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of **Starteck** Finance Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, September 26, 2023 at 3:00 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the SEBI and other applicable circulars issued in this regard by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the 38th AGM. The Member will be able to attend the AGM through VC/ OAVM only. Members participating through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company, in accordance with the applicable regulatory requirements, have sent Notice along with the Annual Report through electronic mode on Monday, September 04, 2023 to the shareholders/beneficiaries who have registered their email address with the Depository Participants or Registrar and Transfer Agent of the Company. The Notice along with the Annual Report is also available on the Company's website http://www.starteckfinance.com/ANNUAL-REPORT.html and on the website of NSDL **www.evoting.nsdl.com** and on the website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India (NSE) www.nseindia.com where the Company's shares are listed.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Wednesday, September 20, 2023 to Tuesday, September 26, 2023 (both days inclusive) for the purpose of dividend and 38th AGM.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the remote e-voting facility (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the agency to provide remote e-voting/e-voting facility.

In this regard, the Members are hereby further notified that:

- Date and time of Commencement of remote e-voting: Friday, September 22, 2023 at 9.00 a.m.
- Date and time of end of remote e-voting: Monday, September 25, 2023 at 5.00 p.m. Remote e-voting facility will not be provided beyond Monday, September 25,
- 2023 after 5.00 p.m. Cut-off date as on which the right of voting of members shall be reckoned:
- Tuesday, September 19, 2023. Only those Members holding shares of the Company (in physical and dematerialised form) as on Cut-Off date shall be entitled to avail facility of e-voting.
- In case a person has become the member of the Company after dispatch of the Notice but on or before the cut- off date may obtain their login details for remote e-voting by sending an email to evoting@nsdl.co.in.

 A member may participate in the AGM after exercising the right to vote through
- remote e-voting but shall not be entitled to vote at the AGM.
- The facility for voting will also be made available during the AGM and those members present at the meeting through VC/OAVM, who have not cast their votes through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM
- Once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
- Members holding shares in physical mode or whose e-mail addresses are not registered, may cast their votes through e-voting system by mailing their Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (selfattested scanned copy of Aadhaar Card) to evoting@nsdl.co.in
- 10. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL Mr. Anubhav Saxena, Deputy Manager at the following: (022 - 48867000 022 - 24997000).

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular the instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM

Place: Mumbai

Date: 05th September, 2023

By order of the Board of Directors For Starteck Finance Limited

Mayuri Jain

Company Secretary

Andheri East Branch Andheri East Unit No. 04, Shivam Centrium Sahar Road, Mumbai- 400 069 Tel No:- 022-26848157/26848158/26826314 Email:- brmgr311@mahabank.co.in, bom311@mahabank.co.ir Head Office:- Lokmangal,1501,Shivajinagar,Pune-5

DEMAND NOTICE

Whereas the Borrower M/s Tauschen Biotech & Research Private Ltd. having marginally noted address at 102-103, Hub Solaris, Andheri East, Mumbai and naving sanctioned limit of Rs. 575,00,000.00 (Rs. Five Crore Seventy Five

Lacs only) And where as the Branch has resorted all available means to communicate and demand the overdue amount and other financial documents and having satisfactorily resorted to all such means and to safeguard the interest of the

Bank is issuing this notice. The borrower is called upon to repay the total dues of Rs. 586, 76,312,20 (Rs Five Crore Eighty Six Lac Seventy Six Thousand Three hundred and twelve and Paisas 20 only) as on 24.08.2023 plus Interest charges from 01.08.2023. The bank through this publication notice draws the attention of the Borrower M/s Tauschen Biotech & Research Private Ltd and guarantors Mr. Jatin Manshukhbhai Patel and Mrs. Rekhaben W/o Shaileshbhai Patoliya for the provisions under available recovery means available to the Bank

Date: 06.09.2023 Place: Mumbai

Astt. General Manager Andheri East Branch

Sd/

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given that Dedhia Ventures LLP a Limited Liability Partnership Firm registered under the Limited Liability Partnership Act, 2008 having its registered office at 603 Skyline Status Mahatma Gandhi Road Ghatkopar (East) Mumbai 400 077 is the member of Skyline Status Premises Co Operative Society Limited ('Society') and is entitled to be issued its ten(10) Shares and it is also entitled to an office bearing Office No 603/A admeasuring 731 sq ft carpet on the sixth floor alongwith one(1) covered podium car parking space bearing no 10 on the fourth floor of the building known as `Skyline Status' more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter collectively referred to as the `Office No 603/A').

By an Agreement dated 4th February 2017 registered under no KRL-5/1498 of 2017 on 13th February 2017 with the Sub Registrar at Kurla-5 Skyline Enterprises agreed to sell and allot the Officer No 603/A to Dedhia Ventures LLP.

Dedhia Ventures LLP has agreed to transfer the Office No 603/A including the Car Parking Space and the rights to the membership of the Society and to be allotted the Shares thereof to our clients free from all encumbrances, claim and demands. All persons having any claim against or to the and/or the Office No 603/A by way of mortgage gift sale lease lien charge trust maintenance, easement occupation covenant trust maintenance easement lispendens or otherwise howsoever are required to make the same known in writing supported by authenticated photocopies of valid effectual documents to the undersigned at their office at Petite Fleur 85 Ranade Road, Shiyaii Park, Dadar (West) Mumbai 400 028 within seven (7) days from the date of publication hereof otherwise the transfer will be completed without reference to such claim and the same if any will be considered as waived.

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

ALL THAT: (i) Office Premises no 603/A admeasuring 731 sq ft (carpet area) on the sixth floor along with car parking space bearing no 10 on the Fourth Floor of the building known as `Skyline Status situate at Mahatma Gandhi Road Ghatkopar (East) Mumbai 400 077 in the revenue village of Ghatkopar Kirol Taluka Kurla within the limits of Greater Mumbai in the District and Registration Sub-District Mumbai Suburban formerly bearing Survey No 225 Hissa No 12 and now bearing CTS nos 5551 to 5560 ('Premises') (ii) the membership of the Society and (ii) the rights to be allotted 10 Shares thereof.

Dated this 6th day of September 2023.



È-mail: info@ldshah.co

Petite Fleur 85 Ranade Road, Shivaji Park, Dadar (West), Mumbai 400 028.

For S Shah & Associates (Shashank Shah)

Partner Advocates & Solicitors (An Associate Firm of L D Shah & Company)

POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

Regd. Office: 304, A-Z Industrial Premises, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai- 400013 CIN No. L72200MH1984PLC094539 Tel: 022-45370000/66615901 Email: info@pologueen.com Website: www.pologueen.com

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Thirty Ninth Annual General Meeting ("AGM") of the Nembers of **Polo Queen Industrial and Fintech Limited** ("the Company") will be he on **Thursday, September 28, 2023 at 3:00 p.m. (IST)** through Video Conference (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder (the Act); provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) and the provisions of General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and other applicable SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI and other applicable circulars ssued by SEBI (collectively referred to as "relevant circulars").

In compliance with the above mentioned provisions, the Company has completed the dispatch of the Annual Report for the Financial year ended March 31, 2023 along with the Notice convening the 39^{th} AGM on Monday, September 4, 2023 through electronic node to all those eligible shareholders whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents or with their Depository Participants (DP), whose names appear in the Register of Members/Register of Beneficial Owners as on Friday, September 1, 2023.

The Notice of the 39th AGM and the Annual Report for the financial year 2022-23 will also be available on the Company's website i.e. www.pologueen.com, on the websites of CDSL at <u>www.cdslindia.com</u> and the website of the stock exchange i.e. BSE Limited and Metropolitan Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and

www.msei.in. Instructions for Remote e-Voting and e-Voting during AGM

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As pe SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 e voting process will also be enabled for all individual demat account holders, by way o single login credentials through their demat accounts/websites of Depository Participants) The Company has engaged the services of CDSL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as se out in the Notice of 39th AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 39th AGM.

The remote e-voting will commence on Monday, September 25, 2023 (9.00 a.m IST) and end on Wednesday, September 27, 2023 (5.00 p.m. IST). The remote e voting module will be disabled by CDSL thereafter. Once the vote is cast by a Member he/she will not be allowed to change it subsequently.

Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote or the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to cast their vote again

The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e voting and e-voting at the AGM is Thursday, September 21, 2023.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of th Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-of date i.e. Thursday, September 21, 2023, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com.

The procedure for remote e-voting and e-voting, at the AGM is provided in the notes to the Notice of the 39th AGM. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evotingindia.com or call on toll free no. 18002005533 or 022-23058738 or send a request to CDSL a nelpdesk.evoting@cdslindia.com.

Procedure for joining the AGM through VC / OAVM

Place: Mumbai

Date: 04-09-2023

Members will be able to attend the AGM through VC / OAVM at www.cdslindia.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVSN for Company's AGM. The detailed procedure for attending the AGM through VC/ OAVM is explained in the Notice of the AGM.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGN (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manne of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. By Order of the Board of Directo

> Polo Queen Industrial and Fintech Limited Sd/

> > Udit Sangha Whole Time Director and CFO

Date: 05-09-2023

DIN: 06725206

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the Vendors 1) Mr. Vakilakhatun Bashirullah Khan, 2)Mr. Gulam Bhikha K. R. Choudhary, And 3)Mr. Bhshiruallh Jaan Mohamad Khan are intending to sell and our clients are intending to purchase the property situated at Village Wavanje, Taluka Panvel, Dist-Raigad described in the Schedule hereto below free from all encumbrances by carrying Verification of Title. Any person having any claim of right in respect of the said property by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howso-ever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 21 days from the date of publication of this notice of such claim, if any with all supporting documents failing which title is found marketable necessary certificate shall be issued and the transaction shall be com pleted without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Village Wavanje, Taluka Panvel, Dist-Raigad

		•	•	
Sr. No.	Gut No. & Hissa No	Area H-R-P	Assessment Rs. Ps.	
1.	119/1	1.26.70	20=31	
2.	120/0	2.22.60	7=81	
Dated this 5th day of September 2023		(Mr. Amol Digambar Pawar		

504, Bhoomi Landmark, Plot no 34, Sector No 17, New Panvel (W) Panvel 410206, Dist-Raigad. Mob- 9833737922



BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

FACIV No. C030 3602 2023 Date: 03/08/23

(Advocate)

Interim Application No. 13417 of 2023 for Publication Notice is allowed vide Court's order dt. 17/07/2023

PUBLICATION NOTICE

DUE ON 20/09/2023 or thereafter Date of Order 17th Day of July, 2023

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

FIRST APPEAL NO. 1482 OF 2005 The Judge City Civil Court, Bombay L.C. Suit No. 5743 of 1991

The Municipal Corporation of Gr. Mumbai ... Appellant through Advocate Shri. R. A. Malandkar

Darshansingh Lakhansingh Bhatia ...Respondents Claim Rupees for court fee Rupees for Jurisdiction

Darshansingh Lakhansingh Bhatia of Bombay Indian Inhabitant R/ at and/or in a House situated at Erangal, Marve Mud Road, Malad (W), Bombay-400 095

Take Notice that an appeal from the above decree of The Judge, City Civil Court, Bombay passed in abovementioned suit has been presented by the abovenamed appellant and registered in this court and this court and it ordered by this court that hearing of the said appeal will be take place on 20/09/2023 or any day thereafter as per the convenience of the court.

If no appearance is made on your behalf, by yourself, Your Advocate or by someone by law authorised to act for you in this First Appeal it will be heard and decided ex-parte in your absence.

WITNESS DALVEER BHANDARI & NITIN JAMDAR (ACTING), Chief Justice, at Bombay aforesaid this 12lh day of September 2005 & 17th Day of July 2023.

Sd/-Clerk Sd/-

Section Officer

By order of the Court Sd/-

PRO/1428/ADV/2023-24 **Deputy Registrar**

Let's together and make Mumbai Malaria free

HINDUSTAN APPLIANCES LIMITED

Reg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013, Email Id: info.roc7412@gmail.com Tel. No. 022 -30036565 | Website: www.hindustan-appliances.in CIN: L18101MH1984PLC034857

NOTICE OF 39[™] ANNUAL GENERAL MEETING.

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE . Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of Members of Hindustan Appliances Limited will be held on Wednesday, September 27, 2023, at SI at the of the Compan

Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013, to transact business as contained in the notice of the 39th AGM.

2. In accordance with the circulars issued by MCA and SEBI, The electronic copies of the Notice of 39th AGM along with the weblink to access the Annual Report for the financial year 2022-23 has sent on September 05, 2023 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 39" AGM and Annual Report for the financial year 2022-23 is available on the company's website i.e. www.hindustan-appliances.in and can be accessed on the website of the Stock Exchange in BSE

Limited www bseindia com Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with Purva Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com in case the shares are held by them in physical form.

. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide its members facility to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of AGM using e-voting system of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Company has entered into an agreement with NSDL for facilitating remote eoting for AGM at www.evoting.nsdl.com

The Members are informed that) The remote e-voting facility will be available during the following period

Remote e-voting start date and time | Sunday, September 24, 2023 (9:00 a.m. IST) Remote e-voting end date and time Tuesday, September 26, 2023 (5:00 p.m. IST) he e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a is cast by the member, the member shall not be allowed to change it

subsequently. The remote e-voting shall not be allowed beyond Tuesday, September 26, 2023 (5:00

A person whose name is recorded in the register of members or in the register of Wednesday, September 20, 2023 shall be entitled to avail the facility of remote evoting as well voting in the AGM through ballot papers.

A Member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by ballot papers.

Danic papers.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e., Wednesday, September 20, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in by mentioning their Folio No. DP ID and Client ID No. However, if the member is already registered with NSDL for remote e-voting, then the member can use his/her existing user ID and password for casting the vote.

) Members are further informed that: The Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on Tuesday, September

The facility of voting through ballot paper shall be made available at the AGM. Members may participate in the Annual General Meeting even after exercising his her right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again in the e) In case of any gueries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call at 022- 4886 7000 and 022- 2499 7000 or send a

request at evoting@nsdl.co.in. The Company has appointed Mrs. Dhanraj Kothari of M/s. D. Kothari & Associates Practising Company Secretaries, to act as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. (Both Remote e-voting and ballot papers

5. It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27, 2023 to Wednesday, September 28, 2023 to Wednesday, September 29, 2023 to Wednesday, September 2023 to Wednesday, Sep 2023 (both days inclusive) for the purpose of 39th Annual General meeting of the In supersession of earlier circulars dated November 3, 2021 and December 14, 2021

Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, with effect from April 1, 2023, has mandated physical shareholders to submit their PAN, Nomination details, contact details, Bank account details and specimen signatures in prescribed forms (Form ISR-1, Form ISR-2, Form ISR-3 and SH-13 etc.) by September 30, 2023. Non-availability of any one of the above documents/details with the Company/RTA on or after October 1, 2023 will result in freezing of the physical shareholder's' Folios pursuant to the said SEBI Circular. Physical shareholders are requested to submit the said documents before September 30, 2023. BY ORDER OF THE BOARD

Niyati Arun Sengar Company Secretary & Compliance Officer

TERRAFORM MAGNUM LIMITED

to the Rules are given here under

CIN: L65990MH1982PLC040684 Regd. Off.: Godrej Coliseum, A-Wing 1301, 13th Floor, behind Everard Nagar, Off Fastern Express Highway, Sion (Fast), Mumbai 400 022, Tel: +91(22) 62704900. magnum.com E-mail: secretarial@terraformrealty.com

41st Annual General Meeting, Remote E-voting Information And Book Closure NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, September 29, 2023 at 11.30 A.M. at the Registered office

of the Company at i.e. Godrej Coliseum, A-Wing 1301, 13th Floor, behind Everard Nagar, Of

Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022 to transact the business as set out in the Notice of Annual General Meeting. As required, the Company is providing a facility to the Members for exercising their right to rote on the Items of business set out in the said Notice by remote e-voting system through olatform provided by National Securities Depository Limited (NSDL). The details pursuan

The remote e-voting period will commence on September 26, 2023 at 10,00 A.M. IST and will end on September 28, 2023 at 5.00 P.M. IST. During this period, members can select EVEN – 125928 to cast their vote electronically. The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.

The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is September 22, 2023, may cast their vote electronically The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 05.00 P.M. or September 28, 2023 The Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if the

have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the neral Meeting general Meeting.

The Members may participate in the general meeting even after exercising their right to Members may participate in the general meeting even after exercising their right to the allowed to vote again at the Meeting.

vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the Meeting.

website www.terraformmagnum.com. In case, any member requests for a physical copy of annual return, Company will dispatch the same at its registered address.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company

after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. September 22

closed from Saturday, September 23, 2023 to Friday, September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

Company Secretary & Compliance Office

Place: Mumbai Date: September 4, 2023

Whereas. The undersigned being the Authorized Officer of ASSETS CARE &

RECONSTRUCTION ENTERPRISE LTD. (CIN:U65993DL2002PLC115769) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices dated 22.05.2023 calling upon the Borrower(s) HARIKISHAN RAMCHANDRA BHATTAD ALIAS HARIKISHAN R BHATTAD, JAYSHREE LAXMINARAYAN BHATTAD, JAYANT BHAGWANDAS BHATTAD ALIAS JAYANT B BHATTAD, RMB EVENT MANAGEMENT PVT. LTD., BHAGWANDAS RAMCHANDRA BHATTAD, LAXMINARAYAN RAMCHANDRA BHATTAD AND HARISHKUMAR R BHATTAD to repay the amount mentioned in the Notice Rs. 6,74,29,714.61 (Rupees Six Crore Seventy Four Lakhs Twenty Nine Thousand Seven Hundred Fourteen and Paise Sixty One Only) against Loan Account No. H322OXXVII (Earlier Loan Account No. S800583306 of IHFL) as on

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 o the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 01.09.2023.

02.05.2023 within 60 days from the date of receipt of the said notice

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ASSETS CARE & RECONSTRUCTION ENTERPRISE LTD. for an amount of being Rs. 6,74,29,714.61 (Rupees Six Crore Seventy Four Lakhs Twenty Nine Thousand Seven Hundred Fourteen and Paise Sixty One Only) as on 02.05.2023 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 76, ON THE 7TH FLOOR, ADMEASURING 940 SQUARE FEET BY MEASUREMENT (795 SQUARE FEET AS PER THE SOCIETY) ALONGWITH TWO OPEN PARKING SPACES P/42 AND P/43, IN THE BUILDING KNOWN AS 'A-1 APARTMENT' AND IN THE SOCIETY KNOWN AS 'A-1 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED', CONSTRUCTED UPON C.S. NO.S 3 & 7 OF MALABAR AND CUMBALLA HILL DIVISION, SITUATED AT 270 WALKESHWAR ROAD, MALABAR HILL, NEAR RAJ BHAVAN, TEEN BATTI, BANGANGA CROSS LANE, MUMBAI-400006, MAHARASHTRA.

Authorised Officer

Date: 01.09.2023 Place: MUMBAI

Assets Care & Reconstruction Enterprise Ltd.

KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED $\textbf{Regd. Office:} \ \ \textbf{The Ruby, 9}^{\text{th}} \ \ \textbf{floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai } -400\ 028$ Tel: 022-68266000 Fax: 022-68266088

INFORMATION & BOOK CLOSURE given that the 30th Annual General Mo Keynote Financial Services Limited ('the Company') is scheduled to be held on Friday, 29th September, 2023 at 10.00 a.m. through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of AGM. In accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with the general circulars dated 08" April, 2020, 13" April, 2020, 05" May, 2020, 13" January, 2021, 05th May, 2022 and 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circulars dated 12th May, 2020, 15th January, 2021,13th May 2022 and 05th January 2023 issued by the Securities and Exchange Board of India

addresses are registered with the Depository Participants. In term of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and relevant provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members with remote e-voting facility to cast their vote electronically on the resolution mentioned in the AGM Notice using the electronic voting platform provided by National Securities Depository Limited ('NSDL'). The facility of electronic voting shall also be made available during the Meeting on the day of the AGM for those Member who have not already casted their vote by remote e-voting The Board has appointed M/s. Uma Lodha & Co., Company Secretaries as Scrutinizer

a. Members holding share either in physical form or in dematerialized form as on the

businesses as set out in the Notice through such remote e-voting. b. Any person who acquires shares and become a Member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Friday. 22nd September, 2023, may obtain the login id and password by sending an email to evoting@nsdl.co.in by mentioning his/her Folio Number DP ID and Client ID

can use your existing user ID and password for casting your vote. The remote e-voting period commences on Tuesday, 26th September, 2023 at 9.00 a.m. and ends on Thursday, 28th September, 2023 at 5.00 p.m. The remote

e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time

The facility for voting through electronic voting system shall also be made available at the AGM and the member participating in AGM through VC/OAVM, who have not

The Member who has cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again in the Meeting.

Member may note that, the Notice of the 30th Annual General Meeting and the Annual Report for Financial Year 2022 - 2023 are also available on the Company's website www.keynoteindia.net, as well as on the website of BSE Ltd (www.bseindia.com) and www.nseindia.com.

for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-48867000 and 022 - 24997000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at $\underline{evoting@nsdl.co.in}$ Members may also e-mail to Company for any grievances connected with voting by electronic means at investors@keynoteindia.net. Book Closure: Pursuant to the Section 91 and other applicable provisions, if any of the

Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulation, 2015 the Register of Members and Share Transfer Book of the Company shall remain closed from Saturday, 23rd September, 2023 to Friday, 29th September, 2023 (both days inclusive for the purpose of AGM and payment of dividend).

Uday S. Patil

KEYNOTE

Email: info@keynoteindia.net Website: www.keynoteindia.net CIN: L67120MH1993PLC072407 NOTICE OF 30[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING

(SEBI Circular), the Company has sent the 30th Annual Report for 2022-2023 on 5th September, 2023, through electronic mode only to those members whose email

for conducting the voting process in a fair and transport manner. The Member may vote

the following: cut-off date i.e. Friday, 22nd September, 2023 may cast their vote electronically on

Number. However if you are already registered with NSDL for e-voting then you

already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right in

Any person whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owner maintained by the depository as on cut-off date only shall be

In case of any queries/grievances connected with e-voting Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") for shareholders and e-voting user manual

For Keynote Financial Services Limited

Date: 5th September, 2023

ace: Mumbai

entitled to avail the facility of remote e-voting or voting at the Meeting.

DIN: 00003978

A person whose name is recorded in the register of members as on cut-off date only shabe entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general Meeting.

The Notice of the 41st Annual General Meeting along with the procedure of remote e voting has been sent to all Members by prescribed mode and the same is also available on the website of BSE Ltd and the Company website www.terraformmagnum.com.

Annual Report 2022-23 is available on the website of BSE Ltd and the Company's

2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or service@satellitecorporate.com.

10. The Register of Members and the Share Transfer Book of the Company will remain

For Terraform Magnum Limited

POSSESSION NOTICE (for immovable p

कर्ज वसुली अपिलेट न्यायाधिकरण प्लॉट क्र. १९, १ ला मजला, टेलिफोन भवन, ऑर्थर बंदर रोड. कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५

किरकोळ अर्ज (डी) क्र. ३०३ सन २०२२ मधील

आय.ए. क्र. २२ सन २०२३ स्टेट बँक ऑफ इंडिया ...अपिलदार

विरुध्द बाबा कंटेनर मॅन्य्फॅक्च्य्रर्स आणि अन्य दिनांक १०.०३.२०२२ रोजी एस.एस. क्र. १२/२०१५ मधील पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली पुणे

प्रति. उत्तरवादी क्र. ३ शास्वत इंटरनॅशनल लि.

यांनी मंजुर केलेल्या आदेशावरील अपिल

ए-६०३, डेल्फी हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई- ४०००७६. उत्तरवादी क्र. ४ ओरिंड एक्स्पोर्ट लि.

सी-२०८६. ऑबेरॉय गार्डन इस्टेट, चांदिवली, मुंबई-४०००७२.

सूचना घ्यावी की, एस. ए. क्र. १२ सन २०१५ मधील १०.०३.२०२२ रोजी पीठासि अधिकारी, डीआरटी, पुणे यांनी मंजुर केलेल्या आदेशावरील अपिल ०४.०५.२०२२ रोजी अपिलदारांच्या वकीलांद्वारे सादर करण्यात आले आणि सदर न्यायाधिकरणात किरकोळ अर्ज क्र ३०३/२२ म्हणून नोंदविण्यात आले आहे.

स्पीड पोस्टद्वारे सूचना बजावण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले परंतु लिफाफा "सो**इन गेले आणि अशी व्यक्ता सदर पत्त्यावर नाही''** शेऱ्यासह परत आला. त्यामुळे तुमच्या माहितीकरिता प्रकाशनाद्वारे सूचना.

अपिल मेमोरेंडमची प्रत कृपया वकील रथिना मारवर्मन, ज्यांचे कार्यालय आहे कार्यालय क्र. १ आणि ५, तळ मजला, ॲपेक्स हाऊस, ७५, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ यांच्या कार्यालयातुन प्राप्त करावी.

तुम्ही काही असल्यास उत्तर दाखल करण्यासाठी २५.१०.२०२३ रोजी स. ११.३० वा प्रबंधकांसमोर हजर राह शकता.

तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वतीने तुमचे वकील किंवा सदर खटल्यात तुमच्यासाठी काम करण्यासाठी अन्य व्यक्तीद्वारे हजर राहीला नाहीत तर तुमच्या गैरहजेरीत सुनावणी होऊन निर्णय केला जाईल.

सदर १७ जुलै, २०२३ रोजी माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले.

रजिस्टार डीएआरटी, मुंबई

वसई विकास सहकारी बँक लि. (शेडयुल्ड बँक) मुख्यकार्यालय, चिमाजी आप्पा मेदानासमोर, वसई गाव एस.टी. स्टँड जवळ, वसई रोड (प), पालघर. ४०१ २०१. दूरध्वनी क्र .८५९१९८७९७४

email address: sandeep.jadhav@vasaivikasbank.co.in

जाहीर नोटीस

सर्व जनतेस कळविण्यात येत आहे की. मेसर्स आदित्य इंजिनिअरिंग वर्क्स तर्फे प्रो. अक्षय मनोज पागधरे यांनी खाली उल्लेखित जमीन मिळकत ही वसई विकास सहकारी बँके कडे गहाण ठेवून CC/73, & INDLN /4929, INDLN /4847, INDLN / 4848 हया कर्ज सुविधा घेतलेल्या आहेत. सदर कर्ज सुविधे संदर्भात वसई विकास सहकारी बँक व मेसर्स आदित्य इजिनिअरिंग वर्क्स तर्फे प्रो. अक्षय मनोज पागधरे यांच्या मध्ये नोंदणीकृत गहाण खत केले गेले आहे. सदर नोंदणीकृत गहाण खताच्या अनुषंगाने खाली उल्लेखित जिमन मिळकतीच्या ७/१२ सदरी फेरफार क्रं. ३०८४१ नुसार वसई विकास सहकारी बँकेचा रु. ३,५०,००,०००/- (रु. तीन कोटी पन्नास लाख) इतक्या रक्कमेची बोजा नोंद झालेली आहे. तरीही सदर जिमन मिळकती संदर्भात कोणीही व्यक्ती अगर संस्था यांनी कोणताही प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार बँकेच्य संमतीशिवाय करू नये आणि जर कोणी अश्या प्रकारचा व्यवहार केल्यास तो व्यवहार हा बेकायदेशीर ठरेल / रद्द ठरविण्यात येईल व तो वसई विकास सहकारी बँकेवर बंधनकारक राहणार नाही याची सर्वस्वी नोंद घ्यावी.

जिमनीचा तपशील :

सर्व्हें नं. ८२२/२६, ८२२/२७, ८२२/३० (नविन सर्व्हें नं. १०४८/१७) बिनशेती प्लॉट नं. १७, अंदाजे क्षेत्र ८०० चौ. मी. इंडस्ट्रियल पत्राशेड सोबत, एकुण अंदाजे क्षेत्र ४३०२ चौ. फू. (अंदाजे क्षेत्र ३९९.८१ चौ. मी.), गाव - माहीम, तालुका व जिल्हा पालघर, पालघर (प.). सही /-

स्थळ: वसई दिनांक : ०६/०९/२०२३

अधिकृत अधिकारी वसई विकास सहकारी बँक लि.

TRANSINDIA REAL ESTATE

ट्रान्सइंडिया रिअल इस्टेट लिमिटेड (पूर्वी ट्रान्सइंडिया रियल्टी अँड लॉजिस्टिक पार्क्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

सीआयएन : यू६१२००एमएच२०२१पीएलसी३७२७५६ कॉर्पोरेट कार्यालय आणि नोंदणीकृत कार्यालय : ४था मजला, ए विंग, ऑलकार्गो हाउस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई ४०००९८. **दूरध्वनी क्र.:** +९१ २२ ६६७९ ८११० ईमेल: investorrelations@transindia.co.in; वेबसाइट : www.transindia.co.in. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') /इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'')

द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या २ ऱ्या (दुसऱ्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारं सूचना देण्यात येत आहे की, ट्रान्सइंडिया रिअल इस्टेट लिमिटेड (''कंपनी'') ची २री वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (''ओएव्हीएम''), कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या सर्व लागू तरतुरी आणि सिक्युरिटीज औंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'' (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२ १७/२०२०, २०/२०२०,०२/२०२१, १९/२०२१, ११/२०२१, ०२/२०२२ आणि १०/२०२२ दिनांक प्र ०२, ०२ एप्रिल, ०२०८ सह वाचले. २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२५, डिसेंबर ०८, २०२१, १ डिसेंबर, २०२१, ०५ मे, २०२२ आणि डिसेंबर २८, २०२२, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले (''एमसीए (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रक ''म्हणून संदर्भित) आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२ सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/ सीओडी-२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/ बोर्डाने जारी केले (यापुढे एकत्रितपणे "सेबी परिपत्रक" म्हणून संबोधले जाईल), व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कंपनीच्या २ऱ्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय. बैठकीचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकत कार्यालय ४था मजला. ए विंग, ऑलकार्गो हाउस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई ४०००९८ येथे आहे असे मानले जाईल. . च्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व भागधारकांन पाठवण्यात आला आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/निबंधक आणि शेअर टान्सफर एजंट (''आरटीए'')/डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. एजीएमची सूचना शेअरधारकांना ई-मेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पाठवण्याचे काम मंगळवार, ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी पूर्ण झाले. वार्षिक अहवाल २ऱ्या एजीएमच्या सूचनेसह कंपनीच्य www.transindia.co.in येथे वेबसाइटवरून ॲक्सेस आणि डाउनलोड केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे, बीएसई लिमिटेड (''बीएसई'') <u>www.bseindia.com</u> वर आणि नॅशनल स्टॉक् एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''एनएसई'') <u>www.nseindia.com</u> वर तसेच नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची वेबसाइट <u>www.nsdl.co.in</u> येथे प्रवेश केला जाऊ शकतो.

सभेच्या सचनेमध्ये सचित केल्याप्रमाणे सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सविधेदारे एजीएममध्ये उपस्थित राहु शकतात आणि सहभागी होऊ शकतात. कृपया लक्षात घ्या की कंपनीच्या २ऱ्या एजीएममध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची कोणतीही तरतूद नाही. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होरिंग आणि ई-व्होरिंगसाठी सूचना : सेबी च्या नियमन ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्षयर्पेट्स) रेखुलेशन, २०१५ आणि कंपनी

कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार, कंपनीच्या नियम २० सह वाचीत (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सुधारित केल्याप्रमाणे आणि इतर लागू कायद्यांनुसार, कंपनीला कंपनीच्या दुसऱ्या एजीएममध्ये व्यवसा त्यवहार करण्यासाठी तिच्या सर्व सदस्यांना व्यवसायांच्या संदर्भात सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई व्होटिंग सविधा (''रिमोट ई-व्होटिंग'') प्रदान करण्यात आनंद होत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. कंपनीने एनएसडीएल च्या सेवा नियुक्त केल्ल आहेत, जी रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम (एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहुन ई-व्होटिंग) (''रिमोट ई मतदान) वापरून सदस्याला मत देण्याची ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग (''एजीएममध्ये ई-व्होटिंग'') प्रदान करेल. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थ मालकांच्या नोंदणीमध्ये कट–ऑफ तारखेपर्यंत नोंदवलेले असेल ती व्यक्ती एजीएममध्ये रिमोट ई–व्होटिंग किंवा ईः व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. ई-वोटिंग शेड्यूलचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

२ ऱ्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित

करण्यासाठी कट–ऑफ तारीख **शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३** असेल. ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ : मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३, सं ९.०० वाजता. ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ : गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३, सार्य. ५:०० वाजता.

रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएल द्वारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. समभागधारकाने ठराव ावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. केवळ त भागधारक, जे व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित राहतील आणि ज्यांनी मतदान केले नाही एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग आणि असे करण्यापासून प्रतिबंधित आहे, ते एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले भागधारक एजीएममध्य उपस्थित गहण्यास पात्र असतील आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या उद्देशाने गणली जाईल, तथापि, अश भागधारकांना एजीएममध्ये पुन्हा त्यांचे मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ईमेल पत्त्यांची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत : . ज्या शेअरधारकांनी ई–व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळवण्यासाठी अद्याप त्यांचा ई–मेल आयडी नोंदणीकृत

केलेला नाही, त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत करून घेण्याची विनंती केली जाते: भौतिक स्वरुपात शेअर्स धारण करणारे शेअरहोल्डर्स : कपया आवश्यक तपशील जसे की, फोलिओ क्रमांव धारण केलेल्या शेअर्सची संख्या, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत), आधार (स्वयं-साक्षांकित प्रत) आधार कार्डची साक्षांकित प्रत) ईमेल <u>investorrela</u> tion@transindia.co.in किंवा mt.helpdesk@linkintime.co.in द्वारे कपनी/आरटीएला कळवा

डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणारे शेअरधारक: कृपया डीमॅट खात्याचे तपशील द्या (NSDL -१६ अंकी DPID + सीएलआयडी किंवा सीडीएसएल - १६-अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंव एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं साक्षांकित स्कॅन प्रत) कंपनी/आरटीए येथे <u>investorrelations@transindia.co.in</u> किं

mt.helpdesk@linkintime.co.in. कंपनी/आरटीए एनएसडीएलशी समन्वय साधेल आणि अशा भागधारकांना लॉगिन क्रेडेन्शियल प्रदान करेल कोणतीही व्यक्ती जी २ ऱ्या एजीएमची सूचना पाठवल्यानंतर शेअर्स घेते किंवा कंपनीची सदस्य बनते आणि कट ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण करते ती एनएसडीएल ला evoting@nsdl.co.in विनंती पाठवन रिमोट ई व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा या क्रमांकावर कॉल करा.: ०२२ - ४८८६ ७०० आणि ०२२ - २४९९ ७०००. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने केवळ माहितीच्या उद्देशाने २ र

ई-व्होटिंगबाबत शंका असल्यास, सदस्य डाउनलोड विभागांतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('FAQS') आणि ई-वोटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल लिहू शकतात किंवा श्री अमित विशाल /श्रीम पल्लवी म्हात्रे/तेजस चतुर्वेदी यांच्याशी ४था मजला, बर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३ किंवा निवृक्त ई-मेल आयडींवा <u>evotling@nsdl.co.in</u> संपर्क साधा किंवा ०२२ – ४८८६ ७००० आणि ०२२ – २४९९ ७००० वर कॉल करा.

बुक क्लोजर आणि डिव्हिडंड कंपनी कायदा, २०२३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार (''कायदां'') आणि सेबी चे नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर बुक्स शनिवार , २३ सप्टेंबर २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस समावेश) कंपनीची २ऱ्य -वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या उद्देशाने पासून बंद राहतील याची कंपनीच्या सदस्यांची नोंद घेणे. कंपनी ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना कोणत्याही लाभांशाची शिफारस करत नाही

नारीख: ०६ सप्टेंबर २०२३.

ठिकाण: मुंबई

ट्रान्सइंडिया रिअल इस्टेट लिमिटेड (पूर्वी ट्रान्सइंडिया रियल्टी अँड लॉजिस्टिक पार्क्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे खुशबू दिनेश मिश्रा

कंपनीचे सचिव आणि अनुपालन अधिकारी

शुध्दीपत्र

गाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., ऑफिस नंबर २०१-बी. २ रा मजला. रोड नं. १. प्लॉट नं. बी३. वायफाय

FICICI Bank आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४ १९-०७-२०२३ रोजीच्या नवशक्ती (मराठी), मुंबई आवृत्तीत प्रकाशित झालेल्या प्रत्यक्ष ताबा **सूचनेच्या** जाहिरातीचा संदर्भ घ्या, **पान क्र. १४** अंतर्गत कर्जदारांची नावे **चित्रा प्रदीप पवार आणि** प्रदीप तुकाराम पवार, लॅन क्र. एलबीएमयुएम००००५२०२९३० आणि **एलबीएमयुएम००००५२५१४९५**. मागणी सूचनेमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीमुळे **दिनांक २३** जून २०२९ ऐवजी १४ जून २०२१ असा उल्लेख करण्यात आला आहे, म्हणून आम्ही सदर **दिनांक २३** जुन २०२१ अशी वाचण्याची विनंती करतो, उपरोक्त सुचनेमधील इतर मजकूर अपरिवर्तित राहील. तारीख: ०६ सप्टेंबर २०२३ प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआयबँक लिमिटेड ठिकाण: मुंबई

मॅक्स हेत्थकेअर इन्स्टिट्युट लिमिटेड 💥 MAX नीआयएन : L72200MH2001PLC322854

गेंदणीकृत कार्यालय : ४०१, ४ था मजला, मॅन एक्सलेन्झा, एस. व्ही. रोड

विलेपालें (पश्चिम), मुंबई – ४०० ०५६, महाराष्ट्र, भारत. कॉपोरेट कार्यालय : २ रा मजला, कॉपिटल सायबरस्केप, सेक्टर – ५९, पुरुम्राम – ९२२ ०९१, हरायाण, भारत. दूरखनी क्र. : + ९१–२२–२६९० १०३५

ई-मेल : investors@maxhealthcare.com; वेबसाइट : www.maxhealthcare.in

२२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्युट लिमिटेड (''कंपनी'') ची **बाविसावी (२२ वी) वार्षिक स**व

सभा (''एजीएम'') २२ वी एजीएमची सूचना दि. २३.०८.२०२३ (''एजीएम सूचना'') मध्ये विहित विषयांवर विचारविनिम करण्यासाठी बुधवार, दि. २७.०९.२०२३ रोजी दु. १२.०० वा. (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरिसरा ("व्हीसी")/अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स ("ओएव्हीएम") च्या माध्यमातून आयोजित करण्याचे निर्धारित आहे. एत्रीएमचे निर्धारित स्थळ हे कंपनीचे ांदणीकृत कार्यालय अर्थात ४०१, ४ था मजला, मॅन एक्सलेन्झा, एस. व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०० ०५६

कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या लागू तस्तुदी, त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ ('सेबी सूची विनियमन') सहवाचन कॉर्पोर्ट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दि. ०८.०४.२०२०, १७/-२०२०, दि. १३.०४.२०२० च तत्परचात यासंदर्भात जारी पुढील परिपत्रके सर्वसाधारण परिपत्रक क्र. २/२०२२, दि. ०५.०५.२०२२ व १०/२०२२, दि. २८.१२.२०२२ आणि सेबीद्वारं जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी - २/पी/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३ व यासंदर्भात जारी अन्य लागू परिपत्रके (यापुढे एकत्रितरीत्या परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व शोअर ट्रान्सफर एजंट किंवा संबंधित डिपाझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपीज्') यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सामासदाना एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ बांच्या प्रती इलेक्ट्रॉनिक मामात्रात्रा (जान्य) असतील अशा सामासदाना एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ बांच्या प्रती इलेक्ट्रॉनिक माम्यात्र पाठवण्यात्र आल्या आहेत. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीची वेबसाइट <u>www.maxhealthcare.in</u> वर, लिंक इनटाइम इंडिया प्रायब्देट लिमिटेड (''आरटीए' वा ''लिंक इनटाइम'') यांची वेबसाइट www.linkintime.co.in वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद असलेले स्टॉक एक्सचेंबेस अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंब ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com व बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वरही उपलब्ध आहेत. एबीएमची सूचना व अहवाल २०२२–२३ यांची पाठवणी दि. ०४.०९.२०२३ रोजी पूर्ण करण्यात आली आहे

कंपनीच्या कोणत्याही सभासदास वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताच्या वार्षिक अहवालाची कागदोपत्री प्रत प्राप्त करावयाची असल्यास त्यांनी त्यांचा फोलिओ क्र. /ंडीपीआयडी व क्लायन्ट आयडी नमूद करून कंपनीला investors@

कायद्याचे अनुच्छेद १०८ च्या तत्तुदी व अन्य लागू तत्तुदी, काही असल्यास सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व सेबी सूची विनियमनांचे विनियमन ४४ तसेच भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभांवरील सचिवालचीन निकष (एसएस – २) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर दोन्ही दूरस्थ ई-मतदान च एजीएमदप्यान ई-मतदान सुविधेद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची (ई-मतदान) सुविधा उपलब्ध करून देत आहे. एजीएममध्ये विचारविनिमय करावयाच्या विषयांवर मत देण्याकरिता ई-मतदान सुविधेसमवेत व्हीसी/ओएव्हीएम सेवा पुरविण्यासाठी कंपनीने लिंक इनटाइम यांची नेमणूक केली आहे.

बुधवार, दि. २०.०९.२०२३ (''निर्धारित अर्तिन तारीख'') रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या किंवा लाभार्थी म ालकांच्या रोकस्टरमध्ये नोंद असेल अशी सभासद दूरस्य ई-मतदान किंवा एजीएमदरप्यान ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्रअसेल. सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासद नसलेल्या व्यक्तींनी सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

एजीएमच्या सचनेच्या पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती सभासद बनत असेल वनिर्धारित अंतिम तारखेस भागधारक असेल र सदर व्यक्ती rajiv.ranjan@linkintime.co.in वा delhin@linkintime.co.in येथे विनती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यक्ती यापूर्वीच दूरस्थ ई-मतदानाकरिता लिंक इनटाइमसमवेत नोंटणीकृत असेल तर ती व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल.

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार, दि. २४.०९.२०२३ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व मंगळवार, दि. २६.०९.२०२३ रोजी सार्य, ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल, तत्पश्चात दरस्थ ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल नदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व ज्यांनी यापूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही ते सभासद, त्यांना प्रतिबंधित केलेले नसल्यास, एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्यास पात्र असतील. एजीएमच्या आधी दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून आपले मत दिलेले सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित करावयाच्या एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील/सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेणारे सभासद कोरमकरिता गणले जातील

सभासदांसहित ई-मतदान (दरस्थ ई-मतदानासहित) व व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातन एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेतील टीपांमध्ये दिलेली आहे जी कंपनीची वेबसाइट www.maxhealthcare.in वर उपलब्ध आहे.

न्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी कृपया डीमॅट स्वरूपातील भागधारणासंदर्भात संबंधित डीपीजूना संपर्क साधून तसेच कागदोपत्री भागधारणासदर्भात कंपनीचे आरटीए याना त्यांचे कार्यात्व पत्ता लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नोबल हाइट्स, १ ला मजला, प्लॉट क्र. एनएच २, एलएससी, सी - १ ब्लॉक, सावित्री मार्केटजवळ, जनकपुरी, नवी दिल्ली - ११० ०५८ येथे संपर्क साधून किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in येथे ई-मेल

दुरस्थ ई-मतदान तसेच एजीएमदरम्यान ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणू-कंपनीने श्री. देवेश कुमार विसिन्ट (आयसीएसआय समासदत्व क्र. एफ८४८८) यांची, त्यांच्या अनुपरिवर्तात श्री. परावीन कुमार (आयसीएसआय समासदत्व क्र. एफ१०३१५) – डीपैक्शै अॅन्ड एसोसिएट्स एलएलपी यांचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव दिल्ली यांची नेमणक केली आहे.

वर उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) वाचावेत किंवा Instavote e-voting manual वाचावे किंवा श्री. स्वपन नासकर, सहाय्यक उपाध्यक्ष व प्रमुख (उत्तर भारत), लिक इनटाइम इंडिया प्रायब्देट लिमिटेट, नीबल हाइट्स, ला मजला, प्लॉट क्र. एनएच २, एलएससी, सी – १ ब्लॉक, सावित्री मार्केटजवळ, जनकपुरी, नवी दिल्ली – ११० ०५८ यांना संपर्क साधावा किंवा ०११-४९४११००० वर संपर्क साधावा किंवा <u>enotieces@linkintime.co.in</u> येथे ई-मेल लिहावा . तंचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता प्रति समभाग **रु. १/–** अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. **शुक्रवार**,

दि. ०८.०९.२०२३ (नोंद दिनांक) रोजीनुसार ज्या सभासदांची नावे सभासदांचे रजिस्टर किंवा लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये नोंद असतील अशा सभासदांना आगामी एजीएममध्ये सभासदांद्वारे मंजुरीच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत लाभांश प्रदा आयकर कायदा, १९६१, वित्तीय कायदा, २०२० द्वारे सधारित या अंतर्गत दि, ०१,०४,२०२० पासन कंपनीद्वारे प्रदानित वा

कपात (टीडीएस) करणे आवश्यक असेल. सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेतील टीपा वाचाव्यात. सदर सचना ही परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांची माहिती व लाभार्थ जारी करण्यात येत आहे.

दिकाण : गुरुग्राम (हरयाणा) दनांक : ०४.०९.२०२३

एसव्हीपी – कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

हिंदस्तान अप्लायन्सेस लिमिटेड

. नोंद. का.: १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई - ४०००१३. ई-मेल आयडी: info.roc7412@gmail.com दुरध्वनी क्र. ०२२-३००३६५६५ । संकेतस्थळः www.hindustan-appliances.in सीआयएनः एल१८१०१एमएच१९८४पीएलसी०३४८५७

३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मतदानासंदर्भात माहिती आणि पुस्तिका बंद

याद्वारे सूचना देण्यात येते की, हिंदुस्तान अप्लायन्सेस लिमिटेडच्या सभासदांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ३९ व्या एजीएमच्या स्चनेत समाविष्ट व्यवसायाच्या व्यवहारासाठी बुधवार २७ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. २.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई

एमसीए आणि सेबी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल आणि ३९ व्या एजीएम सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर ५ सप्टेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात आल्या आहेत. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल आणि ३९ व्या एजीएमची सचन कंपनीचे संकेतस्थळ www.hindustan-appliances.in येथे उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) याच्या संकेतस्थळावरून घेता येईल.

इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर असलेल्या ज्या सदस्यांनी अद्याप ई-मेल ॲड्रेसची नोंदणी केलेली नाही, त्या सदस्यांनी त्यांच्या डीपीशी ई-मेल ॲड्रेसची नोदणी करावी आणि फिजिकल फॉर्ममध्ये शेअर घेतलेल्या सदयांनी पूर्वा शेअरगिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडशी support@purvashare.com नोंदणी करावी, अशी विनंती करण्यात येत आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ४४ आणि कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली. २०१४ च्या नियम २० सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदीनसार, एजीएमच्या नोटिशीत नमद सर्व ठरावांवर वर नॅशनल सिक्युरीटीज इंडिया लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वर सभासदांना ई-मतदान करण्यासाठी सुविधा पुरविताना कंपनीला आनंद होत आहे. न) दरस्थ मतदान सविधा खालील कालावधीसाठी उपलब्ध राहील.

दरस्थ ई -व्होटिंगची तारीख आणि वेळ २४ सप्टेंबर २०२३ (भा.प्र.वे. सकाळी ९.०० वाजता) रविवार दुरस्थ ई व्होटिंग समाप्तीची तारीख आणि मंगळवार २६ सप्टेंबर २०२३ (भा.प्र.वे. सायं. ५.०० वाजता)

यानंतर ई व्होटिंग प्रक्रिया थांबविण्यात येईल. ठरावावर एकदा केलेले मतदान बदलण्याची परवानगी सदस्यांना मिळणार नाही.

रस्थ मतदानाला मंगळवार २६ सप्टेंबर २०२३ (भा.प्र.वे. सायं. ५.०० वाजता) नंतर अनुमती दिली जाणा नाही. ब) कर ऑफ नाग्रेख अर्थान बधवार २२ मध्येंबर २०२३ ग्रेजी दिपॉबिटग्रीटारे टेखभाल करण्यान आलेले

लाभप्रद मालक नोंदणी वा सभासदांची नोंदणी असणारे सभासद सर्वसाधारण सभेत बॅलट पेपरद्वारे एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा प्राप्त करण्यास पात्र राहतील. सभासद केवळ एकाच स्वरूपात मत देऊ शकतात ते म्हणजे बॅलटद्वारे वा रिमोट ई-मतदानाद्वारे

) कट ऑफ तारीख अर्थात बुधवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी शेअर्स धारण केल्यास आणि एजीएम सचनेच्या नंतर कंपनीचे भागधारक झाल्यास त्याना फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लाएंट आयडी क. नमद करून evoting.nsdl.co.in येथे विनती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवित येईल. तथापि, मतदानाकरिता एनएसडीएलसह कोणत्याही व्यक्तीने आधीच नोंदणी केलेली असेल तर मत देण्याकरिता त्याचा/तिचा अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल. सभासदांना पृढे सुचित करण्यात येते कीः

i) दूरस्थ ई-मतदानास मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्या. ५.०० वा. नंतर अनुमती असणा नाही.

ii) बॅलट पेपरदारे मतदानाची सविधा एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. iii) सभासद रिमोट ई-मतदानाद्वारे त्याचे/तिचे मत वापरल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत

सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा मत देण्यास हक्कदार नाहीत. कोणत्याही शंका असल्यास, सभासदांनी 'फ्रिकेन्टली आस्वड केशन्स (एफएक्यूज)' याचा संदर्भ घ्यावा

आणि डाऊनलोड सेक्शन अन्वये सभासदांकरिताwww.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असणारे मॅन्यअल पाहावे अथवा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा योग्य आणि पारदर्शी मतदान प्रक्रिया (दोन्ही रिमोट ई-मतदान आणि बॅलट मतदान) पडताळणीसार्ठ

पडताळणीकार म्हणून मेसर्स डी कोठारी ॲण्ड असोसिएट्स यांची कंपनीने नियुक्ती केली आहे. २०१५ च्या नियमावली ४२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार, ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाकरिता सभासदांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण खाते शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ पासून ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील.

सिक्यरिटिज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) आपल्या आधीच्या ३ नोव्हेंबर २०२१ आणि १४ डिसेंबर २०२१ च्या परिपत्रकानंतर १६ मार्च २०२३ च्या परिपत्रक क. SEBI/HO/MIRSD-PoD 1/P/CIR/2023 नुसार फिजिकल शेअर घेणाऱ्या भागधारकांना पॅन, नॉमिनेशन डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, बॅक डिटेल्स आणि नमुना स्वाक्षऱ्या १ एप्रिल २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत विहित नमुन्यात (फॉर्म आयएसआर-१, फॉर्म आयएसआर-२, फॉर्म आयएसआर-३ आणि फॉर्म एसएच-१३) सादर करणे अनिवार्य केले आहे. कंपनी / आस्टीए यांना यापैकी कोणताही एक दस्तऐवज उपलब्ध न झाल्यास सेबीच्या परिपत्रकाला अनुसरून १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर शेअरधारकांचे फोलिओ गोठविले जातील. फिजिकल शेअरधारकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्वी संबंधित दस्तऐवज सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे.

तारीखः ०५.०९.२०२३

स्थळ: मुंबई

मंडळाच्या आदेशादारे हिंदस्तान अप्लायन्सेस लिमिटेडकरिता

नियती अरूण सेनगार कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



नोंदणीकृत कार्यालयः ३रा मजला, मेकर चेंबर्स ४, २२२, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१. दरध्वनीः ०२२-३५५५ ५०००. ई-मेलः investor.relations@ril.com

खाली नमूद केलेले इक्विटी शेअर सर्टिफिकेट्स जे कंपनी द्वारे दिले गेलेले आहेत, ते हरविले किंवा गहाळ झाले आहेत अस सांगितल गेल आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) ला अनुसरून आणि सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि रिफंड) नियम, २०१६ नुसार कंपनीने नमूद केलेल्या इक्विटी शेअर सर्टिफिकेटमधील शेअर्स या आधीच इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंडे (आयइपीएफ) अथॉरिटीकडे आवश्यक त्या प्रक्रियांचे पालन करुन हस्तांतरित केलेले आहेत. त्यामुळे ही शेअर सर्टिफिकेट्स आपोआप रद्द झालेली आहेत आणि त्याद्वारे कोणताही व्यवहार होऊ शकत नाही.

अनु. क्र.	फोलियो क्रमांक	नाव/संलग्न नाव	शेअर्सची संख्या	प्रमाणपत्र क्रमांक पासून – पर्यंत	विशिष्ट क्रमांक पासून – पर्यंत	
٩	८२८०१२१९	मयुरभाई मफतलाल	90	५०३२८६२५-६२५	99490009६३-९७२	
		खमर	२०	५०३६६२२६–२२६	9948483240-20६	
			२५	५०३८०६३१–६३१	११५९९२५०५९-०८३	
			90	५२४१०८८६-८८७	१२२००९८३८४-४५३	
			84	५८३१३६३०-६३०	१६१८८०४३९६–४४०	
			९०	५८३२१६०६–६०६	9६9९99३८३२-९२9	
			90	५९१४५४३७–४३७	१८९७७७६४५–६५४	
			२०	५९१४५४३७–४३७	१९७१६८५३५–५५४	
			२०	५९१४५४३७ –४३७	३८८७७५९५०-९६९	
			२०	५९१४५४३८-४३८	२१२०१५६४५–६६४	
			4	4९9848३८-8३८	३८८७७ <u>५</u> ९७०-९७४	
			40	५९१४५४३९-४३९	२१२०१५५९५–६४४	
			364	६२३३५०६२-०६२	२१९५२१३९८४-३६८	
		एकुण	990			
मेक्यरिटीज आणि एक्सचेंज होई ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर						

रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४० ला अनुसरून, कंपनीचे इक्विटी शेअर्स भौतिक पद्धतीने हस्तांतरित करता येत नाहीत. म्हणून नागरिकांना कोणत्याही स्वरूपात या इक्विटी शेअर सर्टिफिकेट्सचा/इक्विटी शेअर्सचा व्यवहार किंवा खरेदी न करण्याबाबत सुचना देण्यात येते आहे. कोणत्याही व्यक्ती (व्यक्तीं) द्वारे या इक्विटी शेअर्स /शेअर सर्टिफिकेटस बाबतीत कोणताही दावा असला, तर त्याने असा दावा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्स म्हणजेचः **''केफिन टेक्नॉलॉजीस** लिमिटेड'', सिलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१-३२, गचीबॉवली, फायनानशीयल डिस्ट्रीक्ट, नानक्रमगुडा, हैद्राबाद – ५०० ०३२ येथे ही सूचना छापून आल्यापासून **सात (७) दिवसांच्या आत** करावा. तसे केले गेले नाही तर कंपनी आयईपीएफ प्राधिकरणामार्फत या इक्विटी शेअर्सवरील कोणताही दावा, नोंदणी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

साविथ्री पारेख कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर दिनांक : ५ सप्टेंबर, २०२३

सीआयएन : एल१७१२०एमएंच१९८५पीएलसी३४९७२

नोंदणीकृत कार्यालय: लक्ष्मी कमर्शिअल सेंटर, रूम नंबर ४०५, ४था मजला सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०००२८, महाराष्ट्र. कॉर्पोरेट कार्यालय : ११, विंडवर्ड बिझनेस पार्क, आदिकुरा हॉस्पिटल समोर, जेटलपुरा रोड, वडोदरा, गुजरात - ३९०००७, भारत. संपर्क: +९१ ६३५९१५८८२५

> अयोकी मर्चंटाइल लिमिटेड च्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसंबंधीची माहिती.

कंपनीच्या सदस्यांनी नोंद घ्यावी की, ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २९ सप्टेंबर मीन्स (ओएव्हीएम) द्वारे आणि कंपनी कायदा. २०१३ ("अधिनियम") आणि सेबी (लिस्टिंग परिपत्रक क्र. १४/२०२० आणि दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२० आणि सामान्य परिपत्रक क्र. २२/२०२० जून, २०२०, एमसीए परिपत्रक क्र. ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर दिनांक २३ जून, २०२१ आणि एमसीए परिपत्रक क्र. ०२०/२०२८ दिनांक डिसेंबर, २०२१ आणि एमसीए परिपत्रक क्र. ०३/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ आणि ११/२०२२ आणि क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ('**'एमसीए''**), सेबी परिपत्रक क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/१९ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/२०२३/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३; सामान्य न्हीसी/ओएन्हीएम द्वारे https://www.evoting.nsdl.com वर उपस्थित राहता येईल

वरील परिपत्रकांचे पालन करून, **३९ व्या एजीएम आणि वार्षिक अहवाल** २०२२-२०२३ च्या नोटिसच्य आयोजित करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली आहे.

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे कंपनीच्या एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभार्ग होऊ शकतात. कंपनीच्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि मीटिंग दरम्यान रिमोट ई-व्होटिंगमध्ये आहे. व्हीस/ओएव्हीएम सुविधेद्वारे सभासदांच्या सहभागाची गणना कंपनी कायदा, २०९३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल. सभासद रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत एजीएम दरम्यान कट-ऑफ तारीख **शक्रवार. २२ सप्टेंबर, २०२३ आहे. दरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, २**६ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ०९.०० ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ ०५.०० वा. पर्यंत सुरू होईल

अधिनियमाच्या कलम ९१ आणि सेबी सूची नियमावलीच्या नियमन ४२ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तक **शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ ते शुक्रवार २९ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह)** पर्यंत बंद राहील. ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') खात्री करण्याच्या हेतूने कंपनीच्या सदस्यांची नोंद घेण्यासाठी. २९ सप्टेंबर २०२३ आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्यासाठी सूचना रिमोट ई-व्होटिंगदारे किंवा एजीएम प्रक्रियेदरम्यान मतदान करण्याची पद्धत.

प्रत्यक्ष प्रती भागेधारकांना पाठवणार नाही. भागधारकांना एजीएम सूचना कंपनीकडे नोंदणीकृत ई-मेलद्वारेच प्राप्त होईल.

> अयोकी मर्चंटाइल लिमिटेड साठी सही/-गौरव जयंत गुप्ते, व्यवस्थापकीय संचालव

त्रिकाण∙ व.डोटर तारीख : ०४.०९.२३ डीआयएन : ०६७४१४७५

प्राधिकत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

दिनांक: ०६.०९.२०२३

CIN: L51900MH1985PLC035214 Regd. Office: 147, 14th floor, Atlanta, Nariman Point, Mumbai 400 021.

Notice of the Meeting setting out the business to be transacted thereat together with the r-alia, including the Audited Financial Statement for the year ended 31st March, 2023, Auditors' Report, Directors' Report, Attendance Slip and Proxy Form has been sent electronically to those Members who have registered their e-mail addresses. The Company has completed the sending of e-mails to the Members on Tuesday,

Members are hereby informed that the Notice of the Meeting and the aforesaid documents are available on the Company's website (www.tral.org.in) and copies of the said documents are also available for inspection at the Registered Office of the Company on all working days, (i.e. except Saturdays, Sundays and Public Holidays) during business hours up to the date of the Meeting, However, a Member who wishes to receive a physical copy of the aforesaid documents may send an e-mail to evoting.twin@kfintech.com quoting his Folio No. /Client ID. Alternatively, the Member may send his request by a letter addressed to KFin Technologies Limited ("KFinTech"), the Share Transfer Agent of the Company at the address given at the end of this Notice.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of

The Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its Members e-votting facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the Meeting by electronic means. Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting").

The communication setting out the procedure for remote e-voting, inter-alia, containing user ID and password along with a copy of the Notice convening the Meeting has been mailed to the Members. This communication and the Notice of the Meeting are available on the website of the Company at www.trtal.org.in and on the website of KFinTech at https://evoting.kfintech.com

The remote e-voting facility shall commence on 25th September, 2023 from 9:00 a.m. (IST) and end on 28th September, 2023 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the end date and time. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently.

A person, whose name appears in the register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 22nd September, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Meeting. The voting rights of Members shall be in proportior to their share in the paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date.

Any person who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the ing and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2023, may obtain the

The Members who have cast their vote by remote e-voting may attend the Meeting but shall

The facility for voting through electronic voting system ("Insta Poll") shall be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the Meeting through Insta Poll. The Company has opted to provide the same electronic voting system of KFinTech at the Meeting, as used during remote e-voting and the said facility shall be in operation till all the resolutions are considered and voted upon at the Meeting.

In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQ's section available a

evoting.twin@kfintech.com.

NOTICE is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from 18th September, 2023 to 21st September, 2023 (hoth days indusiva)

By Order of the Board Bhavin S Mehta

सूचना

CIN: L17110MH1973PLC019786

धारक/योग्य दावेदारांकडून कधी आणि केंव्हा ही मिळाल्यास, मान्य करेल.

अयोकी मर्चंटाइल लिमिटेड

वेबसाइट : www.ayokimerchantile.com, ईमेल : ayoki1985@gmail.com

२०२३ रोजी दुपारी ०१:०० वाजता **व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी आणि अन्य ॲडिओ व्हीज्युअल** ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर आवश्यकता) २०१५ (**''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स''**) च्या लागू तरतुर्दीचे ालन करून आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांद्वारे आणि दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीच्या सामान्य २०२०, एमसीए परिपत्रक क्र. ३९/२०२० दिनांक ३० डिसेंबर २०२०, एमसीए परिपत्रक क्र. १०/२०२१ ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित करण्यात येणार आहे. सदस्यांना एजीएम मध्ये

इलेक्टॉनिक प्रती त्या सर्व भागधारकांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी गर्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत अशा शेअरहोल्डर्सना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते. ३९ व्या एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ ची सचना कंपनीचे संकेतस्थळ . . . www.ayokimerchantile.com, बीएसई लिमिटेड चे वेबसाइट www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. www.evoting.nsdl.com वर एजीएम आणि व्हीसी च्या प्रक्रियेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग, ई-व्होटिंग

प्रहारा प्राप्त करा है । इस सम्बद्धा है । इस समागी होण्याची किंवा ई –व्होटिंग प्रणालीद्वारे मते देण्याची पद्धत ३९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली रनएसडीएल मार्फत इलेक्टॉनिक मतदान प्लॅटफॉर्म देऊ शकतात. मत देण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी गनंतर एनएसडीएल द्वारे ई-वोटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल.

भागधारकांनी कृपया लक्षात घ्या की, वरील परिपत्रकांच्या संदर्भात, कंपनी एजीएम सूचनेच्या बोर्डाच्या आदेशानुस

VARUN MERCANTILE LIMITED

CIN: L51909MH1985PLC321068 Regd. Office: 147, 14th Floor, Atlanta, Nariman Point, Mumbai - 400021

Tel: 22800131 • Website: www.vml.org.in NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("the Meeting") of the Members of the Company will be held on Friday, the 29th day of September, 2023 at 10:30 a.m. at the Registered Office of the Company.

Notice of the Meeting setting out the business to be transacted thereat together with the Annual Report, inter-alia, including the Audited Financial Statement for the year ended 31st March, 2023, Auditors' Report, Directors' Report, Attendance Slip and Proxy Form has peen sent electronically those Members who have registered their e-mail addresses The Company has completed the sending of e-mails to the Members on Tuesday oth September, 2023. Members are hereby informed that the Notice of the Meeting and the aforesaid documents

are available on the Company's website (www.vml.org.in) and copies of the said documents are also available for inspection at the Registered Office of the Company on all working days, (i.e. except Saturdays, Sundays and Public Holidays) during business hours upto the date of the Meeting. However, a Member who wishes to receive a physical copy of the aforesaid documents may send an e-mail to evoting.varun@kfintech.com quoting his Folio No./Client ID. Alternatively, the Member may send his request by a letter addressed to KFin Technologies Limited ("KFinTech"), the Share Transfer Agent of the Company at the address given at the end of this Notice. A Member entitled to attend and vote at the Meeting is entitled to appoint a Proxy to

attend and vote on poll instead of himself and the Proxy need not be a Member of the Company. The instrument appointing Proxy to be valid should be deposited at the Registered Office of the Company not less than 48 hours before the commencement

of the Meeting.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its Members e-voting facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the Meeting by electronic means. Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the Agency to provide e-voting facility

The communication setting out the procedure for remote evoluting lacing. The communication setting out the procedure for remote evolting, inter-alia, containing user ID and password along with a copy of the Notice convening the Meeting has been dispatched to the Members. This communication and the Notice of the Meeting are available on the website of the Company at www.wml.org.in and on the website of KFinTech at https://evoting.kfintech.com.

The remote e-voting facility shall commence on 25th September, 2023 from 9:00 a.m. (IST) and end on 28th September, 2023 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the end date and time. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently. A person, whose name appears in the register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 22nd September, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Meeting. The voting rights of Members shall be in proportion to their share in the paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date.

Any person who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the ng and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2023, may obtain the User ID and password by sending a request at evoting/varun@kfintech.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on the Company's website and KFinTech's website. If the Member is already registered with KFinTech for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

The Members who have cast their vote by remote e-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again.

The facility for voting through electronic voting system ("Insta Poll") shall be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the Meeting through Insta Poll. The Company has opted to provide the same electronic voting system of KFinTech at the Meeting, as used during remote e-voting and the said facility shall be in operation till all the resolutions are considered and verted upon at the Meeting. onsidered and voted upon at the Meeting. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQ's section available at KFinTech's website.

In case of any gueries/grievances relating to voting by electronic means, the

Members/Beneficial Owners may contact at the following address:
Shri V. Balakrishnan, Vice President, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot
31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032; e-mail:
evoting.varun@kfintech.com. Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from 18th September, 2023 to 21st September, 2023 (both days inclusive).

Yogesh S. Kadam Place: Mumbai ated: 05.09.2023

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्या येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **एनकोर एआरसी**च्या **३१.१२.२०२३** रोजीसची **रु.** रु. १,९०,३८,१५९.८९/-(रुपये एक कोटी नव्वद लाख अडतीस हजार एकशे एकोणसाठ आणि एकोणनव्वद पैसे मात्र) त्यासह

संपादित केले आहेत

घेतलेला आहे.

earc

न्याअर्थी,

तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मत्तेचे वर्णन

२७, आणि दक्षिणेला किंवा त्यादिशेने: एमआयडीसी रोड ३०.०० एम. आर./डब्ल्यु.

लीपर्यंतचे सांपार्श्विक दराने व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील.

एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन

कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

५ वा मजला, प्लॉट क्र. १३७, सेक्टर ४४, गुरगाव - १२२००२, द्र: ०१२४ - ४५२७२००

कब्जा सूचना

एनकेजीएसबी को-ऑप बँक लि. (एनकेजीएसबी बँक) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वि

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट, २००२) अन्वये आणि सरफैसी ॲक्ट, २००२ च्या

कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये त्यांना

प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १३.०१.२०१४ रोजी मागणी सूचना जारी करून मे. शालिनी डेअरी ॲण्ड फुड्स प्रा लि (कर्जदार) आणि (१) श्री. महिम्ना वेंकटेश देशपांडे (२) सौ. उमा

वेंकटेश देशपांडे (३) श्री. वेंकटेश पांडरंग देशपांडे (हमीदार आणि गहाणदार) यांना सूचनेच नमुद रक्कम

३१.१२.२०१३ रोजीप्रमाणे रु. १,९०,३८,१५९.८९/- (रुपये एक कोटी नव्वद लाख अडतीस हजार

वसुलीपर्यंतचे सांपार्श्विक दराने व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत

आणि ज्याअर्थी, एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हे ईएआरसीबँक०१७-ट्रस्ट

(एनकोर एआरसी) चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत यांनी दिनांक २८.०६.२०१९ रोजीच्या

अभिहस्तांकन कराराद्वारे सरफैसी अॅक्ट, २००२ च्या कलम ५ अंतर्गत एनकेजीएसबी बँकेद्वारे मूळ

कर्जदारांच्या वित्तीय मत्तेमधील एनकेजीएसबी बँकेचे सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध आणि हमी

कर्जदार, सह-कर्जदार आणि गहाणदार यांनी सदर रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, एनकोर

एआरसीचे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकारांद्वारे कर्जदार आणि सर्वेसाधारण जनतेस याद्वारे

सूचना देण्यात येते की, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे पोटकमल (४)

सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये प्रदान केलेल्या

अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा १३ जलै. २०२३ रोजी

परतफेड/वसुली जर काही असल्यास त्याच्या ॲडजस्टमेंटनंतर ०१.०१.२०१४ पासून परतफेड / वसु-

एकशे एकोणसाठ आणि एकोणनव्वद पैसे मात्र) त्यासह संपूर्ण परतफेड/

नेरूर तर्फ हवेली तालुका कुडाळ, जि: सिंधुदुर्गाच्या गाव हहींमधील इंडस्ट्रियल शेड येथे ५३५.९२, कुडाळ इंडस्ट्रियल एरियाचे बांधकाम आणि प्लॉट क्र. डी-२, मोजमापित १८०० चौ. मी. धारक मिळकतीचे ते . सर्व भाग आणि विभाग पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पूर्वेला किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. डी-१, पश्चिमेला किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. डी-३, उत्तरेला किंवा त्यादिशेने: शेड क्र. डब्ल्यु-२५, डब्ल्यु-२६, डब्ल्यु-

दिनांक : १३-०७-२०२३ ठिकाण : सिंधुदुर्ग

०४.०३.२०२१

(श्री. सचिन कुमार) प्राधिकृत अधिकारी

एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

্য্রা State Bank of India ाखा-एसएआरबी ठाणे (११६९७) १ला मजला केरोम प्लॉट क. ११२ सर्कल रोड क. २२ वागळे इंडस्टियल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४

शाखेचा ई-मेल आयडी : sbi.11697@sbi.co

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर

जिच्या वसुलीसाठी मिळकत विकली जाणार आहे ती थकबाकी रक्कम

मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना. याद्वारे सामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि हमीदारांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णनित स्थावर मालम जी तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत असून जिंचा सांपाश्चिक/प्रत्यक्ष कब्जा स्टेट बैंक ऑफ इंडिया, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे घेण्यात आला असून ती ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' व ''जे काही आहे' या तत्त्वावर व खालील अटी व शर्तींवर २७.०९.२०२३ रोजीस विकली जाईल

०४.०३.२०२१ रोजीस रु. २६,१९,०२५/- (रुपये सहावीस लाख एकोणीस हजार पंचवीस मात्र) कु. वीणा नायर अधिक लागू होणारे उपार्जित व्याज तसेच वरील उल्लेखित रकमेवर सांपार्श्विक दराने पुढील व्याज सह अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. च्या भरणा साठी बांधिल. मागणी सूचनाः तारीख

मिळकतीचा पत्ता: फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, बिल्डिंग क्र. ०३, डॅफोडिल, टायकून सॉलिटेअर-१, बारावे-खडकपाडा, कल्याण (प), ठाणे-४००६०२, चटर्ड क्षेत्र ४२६,०४ चौ.फ आणि विशेष वापरण्यायोग्य क्षेत्र ९१,२८ चौ.फ एकूण एकत्रित क्षेत्र ५१७.३१ चौ.फू. २ बीएचके फ्लॅट. कु. वीणा नायर यांच्या मालकीचे कब्जाची स्थिती = प्रत्यक्ष

राखीव किंमत : रु. ४०,००,०००/- (रुपये चाळीस लाख मात्र) इसारा अनामत रक्कम रु. ४,००,०००/- (रुपये चार लाख मात्र) **बोली वाढीची रक्कम रु.** १०,०००/-सहभागाचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख : २६.०९.२०२३

रोजीस सायं ५.०० किंवा त्या पूर्वी इलिलावा ची तारीख आणि वेळ - तारीख:- २७.०९.२०२३ वेळ:- दु. ०१.०० ते ०३.०० पासून प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह

मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ : २१.०९.२०२३ दु. ०१.०० ते दु. ०२.०० (संपर्क श्री. प्रणेश ठाकुर, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ७०८७४३८९९९, श्री. बिपीन कुमार सिंग- मो

इअर ही एनईएफटी द्वारा https://mstcecommerce.com/auctionhome/ ibapi/index.jsp वर मे एमएसटीसी लि., द्वारा पुरविलेल्या त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वतःच्या वॉलेट द्वारा हस्तांतर/जमा करायची

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे:-सदर लिलाव बँकेद्वारा मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लि., मार्फत त्यांचे वेब पोर्टल https://mstcecommerce.com येथे होईल. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकतींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक

बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकतींवरील भार, त्यांचे मालकी हक्क आणि

मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडन कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढ नये किंवा तसा समज करून घेऊ यशस्वी खरेदीदार/बोलीदार यांनी उर्वरित रक्कम ही **खाते क्र. ३१०४९५७५१५५, एसएआरबी ठाणे पेमेंट अकाऊंट,** स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिट नाव), आयएफएससी कोडः एसबीआयएन००६१७०७ मध्ये एनईएफटी द्वारे

किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिटचे नाव) एसएआरबी ठाणे ११६९७ (शाखेचे नाव) यांच्या नावे कोणत्याही नॅशनलाईज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्टच्या मार्गे भरणा करणे आवश्यक आहे. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या वेबसाईट मध्ये दिलेल्या

लिंकचा संदर्भ घ्यावा. वेबसाईट ?. https://www.mstceommerce.com/auctionhome/ibpi/index.jsp

http://www.sbi.co.in

TWIN ROSES TRADES & AGENCIES LIMITED

Tel.: 22800131 • Website: www.trtal.org.in NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("the Meeting") of the Members of the Company will be held on Friday, the 29th day of September, 2023 at 11:45 a.m. at the Registered Office of the Company.

Members are hereby informed that the Notice of the Meeting and the aforesaid documents

A Member entitled to attend and vote at the Meeting is entitled to appoint a Proxy to attend and vote on poll instead of himself and the Proxy need not be a Member of the Company. The instrument appointing Proxy to be valid should be deposited at the Registered Office of the Company not less than 48 hours before the commencement

The Company has engaged the services of KFinTech as the Agency to provide e-voting facility

weeting and noting shares as of the cut-on date i.e. 22nd september; 2023, may obtain the User ID and password by sending a request at evoting, twin@kfintech.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on the Company's website and KFinTech's website. If the Member is already registered with KFinTech for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

not be entitled to cast their vote again.

In case of any queries/grievances relating to voting by electronic means, the Members/Beneficial Owners may contact at the following address: Shri V Balakrishnan, Vice President, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032; e-mail:

Place: Mumbai Dated: 05.09.2023

Company Secretary